


कथुली

जुई कुलकर्णी



साहित्य संस्कृती

कथुली

संस्कृती, कला, जागिवा जोडणारा सेतू

जुई कुलकर्णी



कथुली - लघु-कथासंग्रह

(KATHULI- LAGHUKATHA SANGRAH)

© जुई कुलकर्णी

प्रकाशक

साहित्यसंस्कृती,

४६२६ किंगज लँडिंग लेन

केटी, टेक्सास,

अमेरिका ७७४९४ --

ISBN: ISBN-10: -1939830117

ISBN-13:-978-1-939830-11-1

मुखपृष्ठ - जुई कुलकर्णी

संपादन -सोनाली जोशी

मुद्रितशोधन- दिप्ती साळवी


किंमत-२ डॉलर्स

ALL RIGHTS RESERVED. NO PART OF THIS PUBLICATION MAY BE REPRODUCED, STORED IN A RETRIEVAL SYSTEM OR TRANSMITTED, IN ANY PHYSICAL OR ELECTRONIC FORM OR BY ANY OTHER MEANS, WITHOUT THE PRIOR WRITTEN PERMISSION FROM THE PUBLISHER AND THE AUTHOR.

साहित्य संस्कृती

संस्कृती, कला, जाणिवा जोडणारा सेतू

एका शक्यतेच्या अनेक कथांना — ही 'कथुली'



शब्दांशी खेळणारी 'ती' मुलगी

एक मुलगी असलेली .

काय फारशी घट्ट मुट्ट नव्हती . होती आपली अशी कशी विसविशीत . गोरटेली , बारकीशी .

पण तिला शब्दांशी खेळायची लई हौस .

ती रोज शब्दांचा ढीग घेऊन खेळायला बसे .

एक एक शब्द घेऊन , उचकून , पाचकून , उकरून , विकरून काढे .

रंगीबेरंगी शब्द तिला आवडत पण करडे , रंगहीन शब्दही ती सोडत नसे .

सगळ्यांनाच खेळायला लावी .

शब्द खेळायला बसली की जगाबिगाचं , पिठामिठाचं , चोरापोराचं , बायाबापड्यांचं ,

वेणीफणीचं , कशा कशशाचं तिला भान म्हणून उरत नसे .

शब्दांचा खेळ म्हणजे जवरी खेळ .

चकवा .

खेळ म्हणजे खेळ .

खेळ एक्के खेळ .

खेळ दुणे खेळच .

शब्दांशी खेळणं आधी सोप्प वाटलं तरी ते नंतर कठीण कठीण होत जाणारं.

शब्द म्हणजे माया , सगळा घोटाळा!

शब्द खेळता खेळता कधी घोळात घेतील सांगता येतंय का? कठीण काम .

शब्द मऊ , शब्द कठीण , त्यांचे नखरे कठीण , ते घेऊन येणारे अर्थ तर अजूनच कठीण .

शब्द रेशमी , शब्द जाडेभरडे , शब्द सोनसळी पारदर्शक , शब्द कातळ खडक जसे .

शब्द मोरपिशी निळे उधाण , शब्द काळे निळे जखमांचे व्रण तसे .

ढीगभर शब्द सोलावेत तेंव्हा कुठे चार दोन दाणे गावणार !

दहा हजार शब्द खेळावेत , अब्जभर मनस्तापाने ते पिसावेत तेंव्हा एक खर्ची खुरी चिमुरडी कविता भेटीला येणार .

ती खेळत राहायची , शब्द खेळवत राहायचे . त्यांना तरी असलं माणूस कैक वर्षांनी सापडलेलं .

शब्दांची मेमरी तशी जबराट असते . शब्दांशी खेळणारे किती आले किती गेले .

शब्दांनीच तर त्यांना अजर अमर करून ठेवले .

शब्दांशी खेळणारी ती मुलगी

शब्द खेळता खेळता

स्वतःच शब्द झाली

पण

ती एक वेगळी गोष्टय.... तुम्हाला माहितेय का?

